

सिना-माढा उपसा सिंचन योजना, जि.सोलापूर या
प्रकल्पाच्या रुपये ६२३.०६ कोटी किंमतीच्या द्वितीय
सुधारित प्रकल्प अहवालास मान्यता देणेबाबत.

महाराष्ट्र शासन

जलसंपदा विभाग

शासन निर्णय क्रमांक: सुप्रमा ०३१७/प्र.क्र.१९१/१७/मोप्र-१

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०००३२.

दिनांक:- ०४ ऑक्टोबर, २०१७

पहावे:- १. शासन निर्णय क्र. सीना-माढा-१०८९/ २१३/८९ ज.संअ. मंत्रालय दि. १७/०५/१९९४.

२. शासन निर्णय क्र. सीना-माढा-०३०९/ (१०६/०९)/ मोप्र-१ दि. २३/०९/२०११

प्रस्तावना :

सीना-माढा उपसा सिंचन योजनेद्वारे उजनी जलाशयातून एका टप्प्यामध्ये ५२.८० मी. उंचीपर्यंत पाणी उचलून सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अवर्षणप्रवण क्षेत्र सिंचनाखाली आणणे नियोजित आहे. योजनेचे पंपगृह उजनी जलाशयाच्या डाव्या तीरावर सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील फुटजवळगांव या गावाजवळ आहे. या योजनेसाठीचा पाणी वापर ४.७५ अ.घ.फू. असून योजनेद्वारे माढा तालुक्यातील ४० गावातील १६,१५० हेक्टर क्षेत्राला प्रवाही पध्दतीने सिंचनाचा लाभ होणार आहे.

सीना-माढा उपसा सिंचन योजनेस संदर्भ क्र.१ नुसार सन १९९४ मध्ये रु.५४.४९ कोटी इतक्या किंमतीस(दरसूची १९९२-९३) मूळ प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. तदनंतर प्रकल्पाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे सन२०११ मध्ये संदर्भ क्र. २ नुसार रु.३००.०४ कोटी इतक्या किंमतीस (दरसूची २००७-०८) प्रथम सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.

तथापि,बांधकामाचे दरम्यान दरसूचीतील बदलामुळे वाढ, जास्त दराची निविदा स्वीकृतीमुळे वाढ, भुसंपादनाच्या किंमतीतील वाढ(विशेषतः नविन भुसंपादन कायद्यामुळे),अपुन्या तरतूदीमुळे झालेली वाढ, नवीन तरतूदीमुळे झालेली वाढ व इतर अनुषंगीक खर्चामुळे प्रकल्प किंमतीत वाढ झाली. त्यामुळे महाराष्ट्र कृषणा खोरे विकास महामंडळाने द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्रस्ताव शासनास मान्यतेस्तव सादर केला आहे.

प्रकल्प अहवालावर दि. ०७/९/२०१७ रोजी झालेल्या व्यय अग्रक्रम समितीचे बैठकीत चर्चा झाली आहे. व्यय अग्रक्रम समितीने बांधकामाची सद्यःस्थिती, किंमत वाढीची कारणमिमांसा, प्रकल्पातील कामाच्या अनुषंगाने, सिंचनविषयक विशेष चौकशी समितीच्या अहवालात नमुद केलेली निरीक्षणे व त्या अनुषंगाने केलेली कार्यवाही याचा परामर्श घेऊन सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील अवर्षण प्रवण क्षेत्रास वरदान ठरणान्या सीना माढा उपसा सिंचन योजनेचे काम पूर्णत्वास नेण्याच्या उद्देशाने, जलसंपदा विभागाच्या सन२०१३-१४ च्या दरसूचीवर आधारित रुपये ६२३.०६ कोटी इतक्या किंमतीच्या द्वितीय सुधारित प्रकल्प अहवालास प्रशासकीय मान्यता देण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेण्यात आला आहे.

शासन निर्णय -

सीना-माढा उपसा सिंचन योजना ता.माढा जि. सोलापुर या प्रकल्पाच्या जलसंपदा विभागाच्या सन २०१३-१४ च्या दरसूचीवर आधारित रूपये ६२३.०६ कोटी (रूपये सहाशे तेवीस कोटी सहा लक्ष फक्त) [प्रत्यक्ष कामासाठी रूपये ५३३.५९ कोटी (रूपये पाचशे तेहत्तीस कोटी एकोणसाठ लक्ष) व अनुषंगीक खर्च ८९.४७ कोटी (रूपये एकोणनव्वद कोटी सत्तेचाळीस लक्ष)] इतक्या किंमतीस खालील अटींच्या अधीन राहून द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

- १) सीना-माढा उपसा सिंचन योजनेस पर्यावरण मान्यता तातडीने घेण्यात यावी.
- २) प्रकल्पाची उर्वरित कामे नियोजनानुसार मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्यात यावीत.
- ३) सिंचन विषयक विशेष चौकशी समितीच्या अहवालातील आक्षेपांची विहित पध्दतीने पूर्तता करावी.
- ४) राज्यस्तरिय तांत्रिक सल्लागार समिती च्या अहवालातील मुद्द्यांची पूर्तता करावी.
- ५) जलसंपदा विभागाच्या दिनांक २/५/२०१७ च्या शासन निर्णयानुसार या प्रकल्पांतर्गतच्या लाभक्षेत्रात सूक्ष्म सिंचनास पुरक वितरण व्यवस्था निर्माण करण्याच्या अनुषंगाने तसेच वितरण व्यवस्थेचे भू-संपादन कमी करणेसाठी प्राधान्याने तांत्रिक निकषाच्या आधारावर नलिका वितरण प्रणालीचा अवलंब करावा.
- ६) आर्थिक दायित्व निर्माण होईल अशा नवीन घटकांचा शासन मान्यतेशिवाय प्रकल्पात समावेश करू नये.
- ७) संपुर्ण लाभक्षेत्रामध्ये पाणीवापर संस्था स्थापन करून सिंचन व्यवस्थापन पाणीवापर संस्थेस हस्तांतरीत करावे.
- ८) सुधारित प्रशासकीय मान्यता म्हणजे प्रकल्प कार्यान्वित्तीकरणाचे विविध टप्प्यावर क्षेत्रिय अधिका-यांनी घेतलेल्या विविध निर्णयास व क्षेत्रिय अनियमितता झाली असल्यास अशा अनियमिततेस सहमती असे गृहीत धरता येणार नाही.

प्रकल्पाच्या उपशिर्षनिहाय तरतुदींचा गोषवारा परिशिष्ट "अ" मध्ये सोबत जोडला आहे.

या प्रकल्पाच्या कामावरील खर्च मागणी क्र. आय-५, मुख्य लेखाशीर्ष ४७०१ मोठे व मध्यम पाटबंधाऱ्यावरील भांडवली खर्च, (८०)सर्वसाधारण, (१९०) सार्वजनिक क्षेत्रातील व इतर उपक्रमातील गुंतवणूका, (०२) योजनांतर्गत, (०२) (०१) महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळास भाग भांडवली अंशदान (उर्वरित महाराष्ट्र) (संगणक संकेतांक ४७०१ एच-६२९) या लेखाशिर्षाखाली खर्ची घालावा व शासनाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

सदर शासन निर्णय नियोजन विभाग अनौपचारिक संदर्भ क्र.९८/१४३४, दि.१८/४/२०१७ व वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्र.११९/व्यय-१२, दि.१९/६/२०१७ अन्वये तसेच व्यय अग्रक्रम समितीने दि.०७.०९.२०१७ रोजीच्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७१००४१२३१००८२२७ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकीत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(वि.प्र.पालवणकर)
शासनाचे कार्यासन अधिकारी

सहपत्र: परिशिष्ट "अ"

प्रत-

- १) मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- २) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
- ३) सर्व मा. मंत्री/ मा. राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
- ४) महालेखापाल, महाराष्ट्र राज्य, (लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/नागपूर.
- ५) कार्यकारी संचालक, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे.

परिशिष्ट "अ"

सीना माढा उपसा सिंचन योजना ता.माढा जि. सोलापुर या प्रकल्पाच्या उपशिर्षनिहाय तरतुदींचा
गोषवारा

(रक्कम रु. कोटी मध्ये)

उपशिर्ष	प्रथम सुप्रमा नुसार तरतूद	द्वितीय सुप्रमानुसार तरतूद	वाढ/घट (+/-)	जून २०१६ अखेर झालेला खर्च	उर्वरीत तरतूद
(अ) शिर्षकामे					
ए - प्राथमिक	०.०५	०.०५	०.००	०.०५	०.००
बी - भूसंपादन	०.५३	०.५३	०.००	०.५३	०.००
सी- कामे	७४.१२	७४.२०	०.०८	७३.७५	०.४५
के- इमारती	०.२९	०.१९	-०.१०	०.१९	०.००
एम- वृक्षारोपण	०.२७	०.१५	-०.१२	०.००	०.१५
ओ- संकीर्ण	१.५७	१.४४	-०.१३	१.४४	०.००
पी- देखभाल	२.५२	२.०६	-०.४६	२.०६	०.००
क्यु- स्पेशल टी अँड पी	०.२८	०.१५	-०.१३	०.१५	०.००
आर- दळणवळण	१.२७	१.२९	०.०२	१.२९	०.००
एकूण (अ)	८०.९०	८०.०६	-०.८४	७९.४६	०.६०
(ब) कालवे व वितरण व्यवस्था					
ए - प्राथमिक	०.८७	०.८७	०.००	०.८७	०.००
बी- भूसंपादन	८.६४	१०५.७०	९७.०६	३.९१	१०१.७९
सी- कामे	३६.४५	५४.८१	१८.३६	१.९४	५२.८७
डी- रेग्युलेटर	१.२८	४.२१	२.९३	३.५०	०.७१
एफ - RHT वर्क्स	६.५८	७.४०	०.८२	६.०१	१.३९
जी- ब्रिजेस	३.२४	६.४०	३.१६	५.९७	०.४३
एच - एक्सेप	०.२०	०.२९	०.०९	०.२६	०.०३
के- इमारती	१.२०	१.१०	-०.१०	१.१०	०.००
एल- मातीकाम	३३.०५	४२.१०	९.०५	४०.३४	१.७६
एम- वृक्षारोपण	०.२३	०.३६	०.१३	०.००	०.३६
ओ- संकीर्ण	७.६९	३.६२	-४.०७	२.९९	०.६३

उपशिर्ष	प्रथम सुप्रमानुसार तरतूद	द्वितीय सुप्रमानुसार तरतूद	वाढ/घट (+/-)	जून २०१६ अखेर झालेला खर्च	उर्वरीत तरतूद
पी- देखभाल	०.१९	२.०३	१.८४	०.००	२.०३
क्यु- स्पेशल टी अँड पी	०.२४	०.१६	-०.०८	०.१६	०.००
आर- दळणवळण	०.१२	०.१२	०.००	०.१२	०.००
यु- वितरण व्यवस्था	५८.५१	१७७.८८	११९.३७	८७.८७	९०.०१
व्ही- शेतचारी	०.००	४६.२८	४६.२८	०.००	४६.२८
एक्स- पर्यावरण	०.००	०.२०	०.२०	०.००	०.२०
एकूण (ब)	१५८.४९	४५३.५३	२९५.०४	१५५.०४	२९८.४९
(क)एकूण कामे (अ+ब)	२३९.३९	५३३.५९	२९४.२०	२३४.५०	२९९.०९
(ड)ETP व इतर	६०.६५	८९.४७	२८.८२	६७.३३	२२.१४
(इ) एकूण (क+ड)	३००.०४	६२३.०६	३२३.०२	३०१.८३	३२१.२३

(वि.प्र.पालवणकर)
शासनाचे कार्यासन अधिकारी